

शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२०

# गोंदिया जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट

सरासरीच्या तुलनेत फक्त २४ % पाऊस पडला, ५०% पाऊस कमी पडला

गोंदिया, दि. ३१ (हिंदुस्थान समाचार) : जिल्ह्यात आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत ५० % पाऊस कमी पडल्याने धान पिकाची लागवड पूर्णतः होऊ शकली नाही त्यामुळे जिल्ह्यात या वर्षी कोरडा दुष्काळ घोषित करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधी सरासरी १३२७ मीली इतका पाऊस पडतो. त्यामुळे ऐवढा पाऊस धान पीक लागवडीसाठी अनुकूल

मानला जातो. त्यामुळेच जिल्ह्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. गोंदिया जिल्ह्यात एकूण १ लाख ७७ हजार हेक्टरवर धानाची लागवड दरवर्षी केली जाते .त्यापैकी २८ जुलैपर्यंत ७१ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली असून अजून १ लाख १० हजार हेक्टरवरील रोवणी शिल्लक आहे. जुलै महिना संपत आला तरी अद्यापही पावसाने मागील वर्षाची सुध्दा सरासरी गाठली नाही. परिणामी सुरु असलेल्या धानाच्या रोवण्या

दखील पूर्णपण खोळंबल्या आहे. पाऊसा अभावी रोवण्या लांबत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची र्तिता आहे. तर दुसरीकडे ७१ हजार हेक्टरवर केलेल्या रोवण्या सुध्दा पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आल्या आहेत .तर काही ठिकाणी लागवड केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये आतापासूनच भेगा पडण्यास सुरुवात

झाली आहे .सिंचन प्रकल्पाच्या पाठ फिरविल्याने शेतकरी पाण्याच्या मदतीने सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.

रिशभ एन्टरप्रायझेस लिमिटेड				
नोंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. <div>सीआयएन:एल५१९०९एमएच१९८४पीएलसी२१७६९५ ट्र.:११-२२-२३०२७९०० फॅक्स:११-२२-२३०७७२३१ वेबसाईट: www.rishabhenterprisesLtd.com ई-मेल: cosec@rishabhenterprisesLtd.com</div>				
३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रू.लाखात)				
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२० लेखापरिहित	संपलेली तिमाही ३१.०३.१९ लेखापरिहित	संपलेले वर्ष ३१.०३.२० लेखापरिहित	संपलेले वर्ष ३१.०३.१९ लेखापरिहित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	१.८६ (०.३५)	१.५७ १.११	७.२१ ०.३७	५.८६ ७.२२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(०.३५)	१.११ ०.३७	०.३७ ७.२२	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२.१६)	०.२४ (१.४४)	६.३५	
राखीव – इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिहित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाळूतून)	(१.२४) १००.००	(०.५३) १००.००	१.२२ १००.००	६.९३ १००.००
समभाग भांडवल				
राखीव – इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिहित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाळूतून)				
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनावरकरिता)				
अ) मूळ	(०.१४) (०.१४)	१.२५ (०.२९)	१.१७	
ब) सौमिकृत	(०.१४) (०.१४)	१.२५ (०.२९)	१.१७	
टीप:				
१. सेबी (लिस्टिंग अ‍ॅण्ड अंदर डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरात आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण मुल्य कंपनीच्या <a href="http://www.rishabhenterprisesLtd.com">www.rishabhenterprisesLtd.com</a> वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या <a href="http://www.mseil.in">www.mseil.in</a> वेबसाईटवर उपलब्ध आहे.				
२. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नका व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही.				
३. अपवादाल्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.				
४. कंपनीचा अर्वात मर्यादित व्यवसाय असल्याने कोविड-१९ मुळे कंपनीच्या कार्यचलनावर कोणताही प्रभाव झालेला नाही आणि म्हणून कंपनीच्या निष्कर्षांवर त्याचा कोणताही प्रभाव नाही.				
रिशभ एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता सही/- सुनिल सुर्वे संचालक दिनांक: ३०.०७.२०२० मुंबई				
सीआयएन:०००६५१९६				

श्री गुरुदेव एन-ट्रेड लि.				
नोंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. <div>सीआयएन:एल२१२२एमएच१९८४पीएलसी२१७६९५ ट्र.:११-२२-२३०२७९०० फॅक्स:११-२२-२३०७७२३१ वेबसाईट: www.shrigurudeventrade.com ई-मेल: cosec@shrigurudeventrade.com</div>				
३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रू.लाखात)				
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२० लेखापरिहित	संपलेली तिमाही ३१.०३.१९ लेखापरिहित	संपलेले वर्ष ३१.०३.२० लेखापरिहित	संपलेले वर्ष ३१.०३.१९ लेखापरिहित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	४.६३	२.६९	५.७६	६.१६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३.१३	१.७२ (४.७२)	४.९६	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३.१३	१.७२ (४.७२)	४.९६	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३.२४	०.७३ (४.६५)	३.९७	
राखीव – इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिहित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाळूतून)				
उत्पन्न प्रतिभाग (रू.५०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्वी)				
मूळ	०.३० ०.०६	(०.५३) (०.३७)		
सौमिकृत	०.३० ०.०६	(०.५३) (०.३७)		
टीप:				
१. सेबी (लिस्टिंग अ‍ॅण्ड अंदर डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरात आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण मुल्य कंपनीच्या <a href="http://www.shrigurudeventrade.com">www.shrigurudeventrade.com</a> वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या <a href="http://www.mseil.in">www.mseil.in</a> वेबसाईटवर उपलब्ध आहे.				
२. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नका व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही.				
३. अपवादाल्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.				
४. कंपनीचा अर्वात मर्यादित व्यवसाय असल्याने कोविड-१९ मुळे कंपनीच्या कार्यचलनावर कोणताही प्रभाव झालेला नाही आणि म्हणून कंपनीच्या निष्कर्षांवर त्याचा कोणताही प्रभाव नाही.				
श्री गुरुदेव एन-ट्रेड लि.करिता सही/- सुनिल सुर्वे संचालक दिनांक: ३०.०७.२०२० मुंबई				
सीआयएन:०००६५१९६				

लिंक्स मशिनरी अ‍ॅण्ड कमर्शियल्स लिमिटेड				
सीआयएन:एल२१२२एमएच१९६०पीएलसी०११८७० <div>नोंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. <div>ट्र.:११-२२-२३०२७९०० फॅक्स:११-२२-२३०७७२३१, कॅ.कोड:५०३२० वेबसाईट:www.lynxmachinery.com ई-मेल:cosec@lynxmachinery.com</div></div>				
३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रू.इजावत, ईपीएस वित्तीय) (रू.लाखात)				
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२० लेखापरिहित	संपलेली तिमाही ३१.०३.१९ लेखापरिहित	संपलेली तिमाही ३१.०३.२० लेखापरिहित	संपलेले वर्ष ३१.०३.२० लेखापरिहित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) एकूण	१०२ १६१५	१०२ १६१५	१९१३ १९१३	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)		-१३५४	१०३ -४१५६	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)		-१३५४	१०३ -४१५६	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)		-१३५४	१०३ -४१५६	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)		-१३५४	१०३ -४१५६	
राखीव –इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिहित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वाळूतून)				
उत्पन्न प्रतिभाग (रू.५०/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्वी)				
मूळ		(२.२६) (२.२६)	०.१७ (६.९३)	
सौमिकृत			०.१७ (६.९३)	
टीप:				
१. सेबी (लिस्टिंग अ‍ॅण्ड अंदर डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरात आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण मुल्य कंपनीच्या <a href="http://www.lynxmachinery.com">www.lynxmachinery.com</a> वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> वेबसाईटवर उपलब्ध आहे.				
२. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नका व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही.				
३. अपवादाल्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.				
४. कंपनीचा अर्वात मर्यादित व्यवसाय असल्याने कोविड-१९ मुळे कंपनीच्या कार्यचलनावर कोणताही प्रभाव झालेला नाही आणि म्हणून कंपनीच्या निष्कर्षांवर त्याचा कोणताही प्रभाव नाही.				
संचालक मंडळाच्या वतीने लिंक्स मशिनरी अ‍ॅण्ड कमर्शियल्स लिमिटेडकरिता सही/- हरिश कुमार जजोदिया संचालक दिनांक: ३०.०७.२०२०				
सीआयएन:०००७५१९८				



<b>ताबा सूचना (नियम ८(१))</b>		
<p>ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकडे हे सिक्युरिटीआयझेशन अ‍ॅन्ड रिस्कन्ट्रकन ऑफ फिनायलियल असेट्स अ‍ॅन्ड एफोर्मसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंटररेस्ट अ‍ॅण्ड २००२ अंतर्गत <b>कॉस्मॉस को-ऑप. बँक लिमिटेड</b>चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटररेस्ट (एफोर्मसिमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहावाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत दि.२६.०९.२०१९ रोजी त्यांनी वितरित केलेल्या <b>मागणी प्रचुनसुधार</b> करीदार कंपनी, त्यांचे संचालक, जामीनदार व ताणकर्ता यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम रु.१,९१,९४,५१४.७९ (रुपये नऊ कोटी एकव्याणव लाख चौऱ्याणव हजार पाचशे चौऱ्याणव आणि पैसे एकशेएकशेएशी फावते) ज्या करग्रस सांगायला आले होते.</p> <p>करजदार कंपनी, त्यांचे संचालक, जामीनदार व ताणकर्ता यांनी सदर रक्मेचा भण्ण करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना करजदार कंपनी, त्यांचे संचालक, जामीनदार व ताणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अपोहस्ताक्षरितांनी सदर सिक्युरिटी इंटररेस्ट (एफोर्मसिमेंट) रूल्स, २००२च्या कलम १३ चे उपकलम (४) सहावाचिता नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमतेचा रचन्यात्मक ताबा दि.३० जुलै, २०२० रोजी घेतला आहे.</p> <p>करजदार कंपनी, त्यांचे संचालक, जामीनदार व ताणकर्ता यांचे त्या देण्यात येत आहे की, कायद्याचा कलम १३चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतियुक्त मालमता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.</p> <p>वर्नामि विक्षेपण: करजदार कंपनी, त्यांचे संचालक, जामीनदार व ताणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर जंगम मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर जंगम मालमतेसह खालील स्वाक्षरीकत्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी <b>कॉस्मॉस को-ऑप. बँक लिमिटेड</b> येथ्याकडे देणू शकम आणि त्यावरील व्याज उमा काढावे.</p>		
<b>करजदार कंपनी/संचालक/जामीनदार/ताणकर्त्यांचे नाव व शाखेचे नाव</b>	<b>मागणी सूचना दिनांक व रक्कम</b>	<b>मालमतेचे वर्णन</b>
<b>करजदार कंपनी:</b> मे. डिझायन फॅब्रीकस इंडिया प्रा.लि., <b>संचालक/जामिनदार/ताणकर्ता:</b> १) श्री. राजेंद्र अरविंद पस्पान २) श्री. देवकिंस अरविंद पस्पान <b>जामिनदार:</b> श्री. अरविंद गगजीभाई पस्पान <b>जामिनदार/ताणकर्ता:</b> श्रीमती मिना राजेंद्र पस्पान <b>शाखा नाव:</b> झवेरी बाजार शाखा	<b>मागणी सूचना दिनांक :</b> <b>२६.०९.२०१९</b>  <b>रु.१,९१,९४,५१४.७९</b> <b>अधिक ०१.०९.२०१९</b> <b>पासून पुढील व्याज</b>	<b>फ्लॅट क्र.१०८, क्षेत्रकम सुपारे ४३४ चौ.फु. अर्थात रु.०.३३ चौ.मी., ११वा मजला, विंग बी, साई सिटी टॉवर व्हल्युट ज्ञात इमारत, श्री सिटी चौक, हो.सोसायटी वी.सी.टी.एस.प्रा. लि. सोडविण क्र.१८४/सी.टी. लक्ष्मी नगर, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००४५, बृहन्मूर्छी महानगरपालिकाच्या मयादेव आणि नॉन्सी जिह्ला व उजजिह्ला मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या मयादेव, सर्व अधिकारासह आणि सदर जागेत उपलब्ध पाकिटा तसेच सदर जागेस असलेले मदनवस्तु आणि भागमामाग्रासह इमारत अंतर्गत जमिनीतील सरासरी हिस्सा.</b>
<div>सही/- प्राधिकृत अधिकारी सर्फेसी अ‍ॅन्ड-२००२ अन्वये दि कॉस्मॉस को-ऑप. बँक लि.</div>		
दिनांक: ३०.०७.२०२० ठिकाण: घाटकोपर (पुर्व), मुंबई		

यश ट्रेडिंग अ‍ॅण्ड फायनान्स लिमिटेड				
(सीआयएन: एल५१००एमएच१९८५पीएलसी०३६७४४) <div>नोंदणीकृत कार्यालय: बारी निवार, ५३/५५, एन.ए. पथ, मुंबई-४००००२. <div>कोर्पोरेट कार्यालय: १२७७/६, पी.जे. टॉवर्स, दत्ताल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. <div>दुर.कः+९१-२२-२२७२२४४८/४९/५०, फॅक्सः+९१-२२-२२७२२४५१ ई-मेल:yashtadingfinance@gmail.com वेबसाईट:www.yashtadingfinance.com</div></div></div>				
३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिहित निष्कर्षांचा अहवाल (रू.लाखान, ईपीएस वटा वित्तीय) (रू.लाखात)				
तपशील	संपलेले वर्ष ३१.०३.२०२०	संपलेले वर्ष ३१.०३.२०१९	संपलेली तिमाही ३१.०३.२०१९	संपलेली तिमाही ३१.०३.२०१९
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-	-
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वी)	(८.११)	(२४.१५)	(१९.०२)	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८.११)	(२४.१५)	(१९.०२)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८.११)	(२४.१५)	(१९.०२)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८.११)	(२४.१५)	(१९.०२)	
समभाग भांडवल	२४.५०	२४.५०	२४.५०	
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वाळूतून) मागील वर्षाच्या लेखापरिहित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	अनुक्रमे ३१.०३.२०२० व ३१.०३.२०१९ रोजी रु.-०.७४	व रु.-०.६३		
उत्पन्न प्रतिभाग (द्विती मूल्य रु.१०/-प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनावरकरिता)				
मूळ	(३.३१) (३.३१)	(१०.१८) (१०.१८)	(७.७६)	
सौमिकृत				
टीप:				
१. बरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापेसामितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० जुलै, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि वैधानिक परीक्षकांद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्यांनी वित्तीय अहवालावर ना-फेअरदास पत्रक दिलेला आहे.				
२. मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहेत येथे पुनर्मुद्रित केले.				
३. कंपनीचा एकमेव व्यवसाय विभाग आहे.				
४. सदर निष्कर्ष सेबी लिस्टिंग रेग्युलेशन व सेबी परिषदाकानुसार तयार केले आहे.				
५. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अ‍ॅण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचा उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण मुल्य नमुना बीएसई लिमिटेडच्या <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> आणि कंपनीच्या <a href="http://www.yashtadingfinance.com">www.yashtadingfinance.com</a> वेबसाईटवर उपलब्ध आहे.				
संचालक मंडळाच्या वतीने व करिता यश ट्रेडिंग अ‍ॅण्ड फायनान्स लिमिटेडकरिता सही/- सादिक पटेल संचालक दिनांक: ३०.०७.२०२०				
सीआयएन:०६१११६१४				



**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that Late Abdul Ghani Siddiqi Khatri and Nargis Abdul Ghani Khatri (“**Owners**”) are the owners of (I)5 Fully paid up shares issued under **Share Certificate No. 12 (“said Shares”)**, bearing Distinctive Nos. 56 to 60 (both Inclusive) issued by the Marble Arch A-1 and A-2 Co-operative Housing Society Limited issued in respect to the said Flat (“**Share Certificate**”) along with the Flat No.51 (also known as 501) admeasuring 476 sq. ft. built up area, 5th floor, Lodha Complex, Naya Nagar, Mira Road, Thane, Maharashtra (“**said Flat**”) (Collectively “**Property**”).

Late Mr Abdul Ghani Siddiqi Khatri died intestate on 4 July 2007 leaving behind Nargis Khatri (wife) as the only legal heir. It has been informed that the original Share Certificate has been misplaced and is not been found. The said Flat and the said Shares are not mortgaged/pledged with any banks / financial institution. An application for issuance of a duplicate share certificate has been made by Nargis Khatri with the Society for which this public notice is being issued. An online police complaint has been lodged on 22 June 2020, regarding loss of the original Share Certificate with the Naya Nagar, Police Station, Mira Road.

All persons having any claim of any nature whatsoever in respect of the Property, is/are hereby required to make the same known with copies of all supporting documents to **M/s. M. K. Khatri & Co., Advocate & Solicitor**, having office at 153, 2nd floor, Rangari Building, Dada Saheb Phalke Road, Dadar (E), Mumbai 400 014 within a period of 14 days from the date of publication hereof.

1Aug. 2020.

<b>M/s. M. K. Khatri &amp; Co., Sd/-</b> Ahtesham M. Khatri Advocate & Solicitor	
दिनांक: ३०.०७.२०२०	मुंबई

## मुंबई लक्षदीप

## वन पॉइंट वन सोल्युशन्स लि.

(सीआयएन:एल४१९००एमएच२००८पीएलसी१८२८९१)

नोंदणीकृत कार्यालय: इंटर्नेशनल इन्कोरेट पाईक, टी-७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई-४००००३, महाराष्ट्र, भारत. ट्र.:+९१ (२२) ६६७३८००, फॅक्स:+९१ (२२) ६६७३८८९  
ई-मेल: investor@1point.in,  
वेबसाईट: www.1point.in

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अ‍ॅण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ सहावाचिता नियम ४७ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे कोर्पोरेट कार्यालय-प्लॉट क्र.सी-४२, टाटीसी इन्स्टीट्यूट एरिया, एमआयसीसी, नाव पावणे, नवी मुंबई-४००००५ येथे शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२० रोजी स.१५.३०ला कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

बुलेटिन माहिती कंपनीच्या [www.1point.in](http://www.1point.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध होईल.

वन पॉइंट वन सोल्युशन्स लि.करिता

सही/- डिगेश सोनवानी

दिनांक: मुंबई ३०.०७.२०२० कंपनी सचिव

**जाहीर सूचना**

माझे अशील बँक ऑफ बडोदा, साकिनाका  
 शाखा, मुंबई यांनी मास्यकडे सुविधे केले आहे. आ  
 की, (१) ये. महिंद्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस  
 लिमिटेड, विकासक आणि श्री. प्रभात  
 सिंग बालाराम सिंग घयालोक, खेरीददार  
 यांच्या दायमान झालेली कर्मासमा १७.०७.१९९६  
 रोजीचा मुळ नोंदीतून कुठ काढावामा, (२) फ्लॅट  
 क्र. ७३, क्षेत्रफळ १००० चौ. फु. विल्ड अफ  
 ७वा मजला, सी विंग, इमापत क्र. २,  
 कोकोटे पार्क कोहीसोलि. म्हणून जात,  
 सीटीएस क्र. १५५, नारायण नगर,  
 विनोद, घाटकोपर (प.), तालुका कुला  
 या जगेबाबत अनुक्रम ११३३ धारक दिनांक  
 १७.०७.१९९६ रोजीचा मुळ नोंदी पावती आहे  
 त्याचे ग्राहक श्री. प्रभात कुमार श्रीराम  
 कोकोटे व श्रीमती वैशाली प्रभात कुमार  
 कोकोटे यांच्याकडून वहाल/हाल झाले आहे.  
 ज. कोणी स्वतःस सधर परत ०३.७३ बाबत  
 कोकोटी दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी  
 स्वरूपात खालीस स्वाक्षरी करून कोकालयाप  
 सधर सूचना प्रकड्यात ताखेप्यासून १४ दिवसांम  
 काळाबाबत कळवावे अन्यथा आशा त्यांची  
 दावा/आक्षेप सोडून दिले आहे आणि/किंवा  
 स्वीकृत केले आहे असे समजले जाईल आणि  
 सधर परत नोंदी कोकोटी दावा विचारात  
 घेवला जाणार नाही.

दिनांक: ०१.०८.२०२०. ठिकाण: मुंबई

श्री. व्ही. गिंदे  
 वकिल

कार्यालय, पी-५, प्रॉपर्टीज चेंबरस  
 विस्तारत, चौ. सी. १२, फोर्ट,  
 मुंबई-४००००१.



# Gehlot shifts MLAs to outwit Pilot camp



(Top) Rajasthan Congress MLAs arrive at Jaipur Airport as they shift to Jaisalmer; (Right) Rajasthan Chief Minister Ashok Gehlot at Jaipur Airport



ADITI PHADNIS  
New Delhi, 31 July

Rajasthan Chief Minister Ashok Gehlot has moved MLAs pledging allegiance to him to a luxury resort in Jaisalmer from Jaipur, where they have been staying since July 13. They were transported by a chartered aircraft, with no clarity as to who is footing the bill — for both the aircraft and Suryagarh Resort. They will be kept in Jaisalmer till the eve of the Assembly session starting August 14. “After the Assembly session was announced on Wednesday, the rates for horse-trading have increased. Earlier, the first installment amounted to ₹10 crore, and the second ₹15 crore. But now they are being asked ‘What do you want’. This means from 25 (crore rupees), horse trading rates have increased,” Gehlot had told

the press on Thursday, justifying the move. So far, 54 MLAs have moved and the rest will also be shifted. Ministers, however, will stay in Jaipur. Before departing for Jaisalmer, Gehlot had convened a Legislature Party meeting in Jaipur and told MLAs they would be given lucrative offers and that they should ignore as this government will stay put. “We are going to Jaisalmer just for change,” said MLA Prashant Bairwa. Former MLA Badriram Jakhar spoke to the media at Jaisalmer, and issued a call to all MLAs in the Sachin Pilot camp to return home. “It is still not too late. Pilot can still return,” said Jakhar. The immediate provocation behind shifting the MLAs was the apprehension that at least 10 in the Gehlot camp were still in touch with Pilot. All of them have one thing in common: they were selected by Sachin Pilot as can-

didates for the 2018 Assembly election and defeated the BJP in their constituencies by big margins. Danish Abrar, for instance, defeated a tribal BJP candidate Asha Meena by 25,000 votes, which is sizeable in an Assembly election. Abrar is the son of former union minister Abrar Ahmad, and is an MBA from a British university. Chetan Dudi won by a margin of 40,000 while Prashant Bairwa won by a margin of 43,000 votes. All of them had earlier denied they were joining the Pilot camp. However, in the Gehlot faction, suspicion remains about their loyalties. Gehlot had spoken to them when the Rajasthan crisis first started, and told them that Pilot was joining the BJP and their political future would be sealed if they joined Pilot. The move to Jaisalmer is calculated to prevent attrition and make sure the Gehlot camp stays united.

## LG rejects Delhi govt's key Unlock 3 decisions

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi, 31 July

Delhi Lt Governor Anil Bajjal on Friday rejected the AAP government's decision to allow hotels and weekly markets under Unlock 3, official sources said. As the Covid-19 situation continues to be "fragile" and the threat is still "far from over", the lieutenant governor has taken this decision, they said. On Thursday, the Arvind Kejriwal government decided to allow hotels to reopen in the city. It also allowed weekly bazaars (markets) on a trial basis for seven days with social distancing and all necessary Covid 19-appropriate measures in place.

## Congress fault lines out in the open

ADITI PHADNIS  
New Delhi, 31 July

The blame game in the Congress intensified on Friday as party leader Manish Tewari made a sensational charge that internal sabotage from within the United Progressive Alliance (UPA) was responsible for the defeat of the Congress in the 2014 that brought the National Democratic Alliance to power. The MP from the Anandpur Sahib constituency said the 2019 defeat must also be analysed, especially as no charge of corruption has been proved in a court of law six years on. He referred to the 2G spectrum scam and hinted at a larger conspiracy to destabilise the UPA. “What would be interesting to find out someday is not



Manish Tewari said sabotage from within the UPA was responsible for the defeat of the Congress in the 2014

that the report was fake but who set him to it,” he tweeted, referring to Comptroller and Auditor General Vinod Rai, whose audit report suggesting the government had lost ₹1.76 trillion by faulty allocation of

2G spectrum was a major reason for the BJP to spin out a narrative of corruption against the Congress that caused the BJP's landslide victory in 2014. Tewari's comments come against the background of a meeting of Rajya Sabha MPs from the Congress called by interim Congress President Sonia Gandhi on Wednesday. At this meeting, former finance minister P Chidambaram and former telecom minister Kapil Sibal said the leadership was muddled and fuzzy and needed to be more focused to regain political ground. What followed was a fierce debate between the old guard and acolytes of Rahul Gandhi, who charged that the seniors were simply not doing enough to attack the government.

## SBI pre-tax profit..

“I have made my views very clear that after August 31, moratorium is not required,” said Kumar. Asset quality improved in Q1. Gross non-performing assets (GNPAs) declined to 5.44 per cent from 7.53 per cent in Q1FY20 and 6.15 per cent in Q4FY20. Net NPAs declined to 1.86 per cent from 3.07 per cent last June. Net NPAs stood at 2.23 per cent in March 2020. “If there is prolonged recession and recovery takes time, corporate slippages may rise. But the book is very different compared to what happened in FY18,” said Kumar. “The SME segment has alleviated some NPAs and a lot of help is coming from the government. SMEs and the lower end of mid-corporates is where the number is very large, as of June 30.” Recoveries were muted because of the economic downturn but the bank expects a swift rise. “It was around ₹440 crore, but throughout the year we expect it to rise significantly. We are looking at recovering ₹10,000-11,000 crore from corporates in the next two quarters, besides normal recoveries,” said Kumar. The banks' deposit base grew 15.96 per cent YoY, of which current account deposit grew 12.98 per cent and savings bank deposits grew 17.29 per cent. Credit growth, meanwhile, stood at 6.58 per cent — driven mainly by retail (personal) advances and foreign office advances.

## Low-denomination...

At an industry event last week, Chairman Ajay Tyagi had said the manner of increase in retail participation was worrying. Analysts said many of these were millennials who turned to trade due to lack of returns from other assets, and due to the lockdown-induced stress. “Trading was the only uninterrupted economic activity. Fortunately, most of these new investors made money. However, the beginner's luck made them overconfident and they are now putting in more funds, which is adding to liquidity,” said Ambareesh Baliga, a market analyst. He added that gullible investors were being duped by shady operators. Such operators pose as analysts and veteran traders on chat groups, which have mushroomed in the last few months. New investors, according to market

players, rely on actionable tips doled out on open chat groups on Telegram, without much analysis of the company's fundamentals. “Operators who we thought were dead and buried in the last few years have resurfaced. They pass information in these groups, and stocks they say will rise does go up. As a result, they have a huge following,” said Baliga. Analysts said this trend of low-denomination stocks running up would not sustain as fundamentals did not back them. “Such bubbles burst in a big way. Ultimately, liquidity in the system is limited. We do not have the depth to allow everyone to encash,” said Chokkalingam. Analysts said the quarterly results would give a realistic picture of whether this exuberance in the markets would sustain or not. “We still have several firms that have not announced their results and have taken an extension till August 31. Most of these are delaying the bad news. It makes sense to delay when investors are lapping up their stocks,” said Baliga.

## JSW, GMR...

**JSW Energy posts PBT of ₹298 cr** The firm announced its financial performance for the June quarter on Friday. It reported a profit before tax (PBT) of ₹298.28 crore, 8 per cent down from ₹325.58 crore

reported in the same quarter a year ago. Net profit stood at ₹213 crore, 13 per cent down from ₹244 crore reported a year ago. The firm noted that India's power demand declined by 16.2 per cent year-on-year (YoY) in the June quarter due to weak economic activity amid lockdowns and restrictions. In line with this, JSW Energy's overall generation also dipped 16 per cent to 4,930 million units in the quarter. “Around 95 per cent of the firm's earning before interest, taxation, depreciation and amortisation (Ebitda) is dependent on capacities which are tied up with power purchase agreements (PPAs),” Jain said. A higher exposure to PPAs has softened the hit on financials for JSW Energy. Ebitda for the quarter decreased 4 per cent to ₹827 crore from ₹861 crore in the corresponding quarter of the previous year.

## Time to make 2G...

The industry captains were speaking at the Indian Mobile Congress webinar coinciding with the silver jubilee of mobile telephony in India. Mobility has become affordable beyond all expectations and therefore it's become democratic, ceasing to be a rich man's monopoly, according to the RIL chairman. “Cellphones have become multifunctional because of the internet and data has become both abundant and affordable,” he said adding that the completion of 25 years of mobile telephony is also an occasion to look at the obstacles that have prevented Indian consumers and Indian society from fully benefitting from the digital revolution. Jio had recently announced its plan to manufacture low-cost smartphones in the country so that a feature phone user could easily switch to a smartphone. Mittal said: “What Indian telecom industry has achieved in the last 25 years is simply phenomenal — a Nation of a billion plus connected citizens and the second largest mobile market globally. For Airtel and me — as a first generation entrepreneur, it's a matter of pride to have been at the forefront of this exhilarating journey.” On July 31, 1995, the first mobile call was made between Writer's Building in Kolkata and Sanchar Bhavan in Delhi. At one end was then chief minister of West Bengal Jyoti Basu and on the other side was erstwhile communications minister Sukh Ram.

**MAN INFRACONSTRUCTION LIMITED**  
Regd. Off.: 12th Floor, Krushal Commercial Complex, G. M. Road, Chembur (West), Mumbai - 400 089  
Tel: + 91 22 42463999, Fax: +91 22 25251589  
Email: office@maninfra.com, website: www.maninfra.com  
CIN: L70200MH2002PLC136849

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Saturday, 8<sup>th</sup> August, 2020**, inter alia to consider, approve and take on record un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended **30<sup>th</sup> June, 2020**.  
This intimation is also available on the Company's website at **www.maninfra.com**, and may also be accessed on the website of the Stock Exchanges, National Stock Exchange of India Limited at **www.nseindia.com** and BSE Limited at **www.bseindia.com**.  
For Man Infraconstruction Limited  
Sd/-  
Durgesh Dingankar  
Company Secretary

Place : Mumbai  
Date : 31.07.2020

**Akzo Nobel**  
**Akzo Nobel India Limited**  
CIN: L24292WB1954PLC021516  
Tel. (033) 22267462, Fax (033) 22277925  
Email: investor.india@akzonobel.com, Website: www.akzonobel.co.in

**BOARD OF DIRECTORS' MEETING**  
This is to notify that a Meeting of the Board of Directors' of Akzo Nobel India Limited is scheduled to be held on Monday, 10 August, 2020 to consider, inter alia, the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June 2020.  
Investors may visit the website of the Company www.akzonobel.co.in and the Stock Exchanges viz. www.nseindia.com and www.bseindia.com for further details in this regard.  
for Akzo Nobel India Limited  
Sd/-  
Harshi Rastogi  
Company Secretary  
Membership # A13642

Registered Office:  
Geetanjali Apartment, 8B, Middleton Street, Kolkata - 700071  
Dated: 31 July, 2020

**Gulf Oil Lubricants India Limited**  
Registered Office: In Centre, 49/50, MIDC, 12<sup>th</sup> Road, Andheri (East) Mumbai - 400 093  
CIN: L23203MH2008PLC267060  
Email: secretarial@gulfoil.co.in  
Web site: www.gulfoilindia.com

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, August 12, 2020 to consider and approve inter-alia, the unaudited financial results of the Company for the first quarter and three months ended June 30, 2020.  
The said Notice is available on the Company's website www.gulfoilindia.com and also on the website of Stock Exchanges viz. BSE Limited - www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com.  
For Gulf Oil Lubricants India Limited  
Sd/-  
Vinayak Joshi  
Company Secretary &  
Compliance Officer  
Place : Mumbai  
Date : July 31, 2020



**BOROSIL RENEWABLES LIMITED**  
(Formerly Known as Borosil Glass Works Limited)  
Registered Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051, Maharashtra, India  
CIN: L26100MH1962PLC012538 Tel: 022-67406300 Fax: 022-67406514  
Website: www.borosilrenewables.com Email: bnl@borosil.com

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other relevant Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of Borosil Renewables Limited (Formerly Borosil Glass Works Limited) will be held on **Monday, the 10<sup>th</sup> August, 2020**, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.  
This intimation is also available on the website of the Company www.borosilrenewables.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com  
For Borosil Renewables Limited  
(Formerly Borosil Glass Works Limited)  
Kishor Talreja  
Company Secretary & Compliance Officer  
FCS No.7064

Place : Mumbai  
Date : 31.07.2020

**TELANGANA STATE POWER GENERATION CORPORATION LIMITED**  
VIDYUT SOUDHA :: HYDERABAD - 500 082.

**T.No.e-05/CEG/SEG-1/E4A1/KTTP O&M/CHP-HFO Tank Stage-I / TSGENCO/2020-21**  
KTTP – Design, Engineering, Supply, Erection, Testing & Commissioning of New 2000 KL storage capacity HFO Tank in place of damaged existing HFO tank of size 7.5 Mtrs height, 10 Mtrs radius required for Kakatiya Thermal Power Project, Stage-I, Jayashankar Bhoopalapally Dist as per the design & fabrication code: IS-803 duly dismantling the existing HFO tank. Value of the works: **Rs.1,21,06,000/-**. Scheduled Open & Closing Date: **28.07.2020 at 15:00 Hrs & 31.08.2020 at 14:30 Hrs**.  
**T.No.e-10/CE/Civil/Thermal/TSGENCO/2020-21**  
KTTP Stage-II – Providing Stainless Steel hand railing around the unloading bay and repair bay openings in operating floor at 17.0 Mts level of STG building at Kakatiya Thermal Power Project, Chelapur (Vil), Jayashankar Bhoopalapally Dist. Value of the works: **Rs.26,05,475/-**. Scheduled Open & Closing Date: **23.07.2020 at 17:00 Hrs & 06.08.2020 at 16:30 Hrs**.  
**T.No.e-01/CE(C&C)/SE(C&C)/DE(C)/A3/TSGENCO/2020-21**  
KTTP – Purchase, Collection & Removal of Coal Mill rejects available and being generated at KTTP, Jayashankar Bhoopalapally Dist during FY-2020-21 for a contract period of Twelve (12) months from the date of issue of sale order on **“As is where is basis”** through e-auction. Inspection of Site: **29.07.2020 at 10:30 Hrs to 20.08.2020 at 17:00 Hrs**, Date of Auction: **31.08.2020 from 12:00 Hrs to 15:00 Hrs**.  
For Further Details: “ [www.tsgenco.co.in](http://www.tsgenco.co.in), <https://tender.telangana.gov.in>” & <https://auction.telangana.gov.in>

MPS INFOTECNICS LIMITED					
Regd. Office : 703, Arunachal Building, 19, Barakhamba Road, Connaught Place, New Delhi -110 001 CIN: L30007DL1989PLC131191, Website: <a href="http://www.mpsinfotec.com">http://www.mpsinfotec.com</a>					
Extract of Audited Financial Results (Consolidated) for the Quarter and Year Ended March 31, 2020					
(INR In Lacs)					
S. No.	Particulars	Quarter Ended			Financial Year Ended
		31-03-2020	31-12-2019	31-03-2019	31-03-2019
1	Total income from operations (net)	10.23	347.24	11.53	814.19
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	-158.89	-113.26	-121.73	-561.66
3	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	366.89	-211.61	-148.78	-330.93
4	Total Comprehensive Income for the Period (Net of Taxes)				
5	Equity Share Capital (Face Value Rs.1/- per share)	37744.37	37744.37	37744.37	37744.37
6	Reserves excluding Revaluation reserves (i.e. Other equity)	-	-	-	-
7	Earning Per Share (Basic)	0.01	-0.006	-0.004	-0.009
8	Earning Per Share (Diluted)	0.01	-0.006	-0.004	-0.009
<b>Note:</b> The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and on the Company's website <a href="http://www.mpsinfotec.com">www.mpsinfotec.com</a> .					
For MPS Infotecnics Limited Sd/- Peeyush Kumar Aggarwal Chairman DIN: 00090423					
Place : New Delhi Date : 30.07.2020					

TATA				
Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter ended 30 June, 2020				
(₹ in crore)				
Particulars	Quarter ended 30 June, 2020 (Unaudited)	Quarter ended 31 March, 2020 (Audited)	Quarter ended 30 June, 2019 (Unaudited)	Year ended 31 March, 2020 (Audited)
1. Revenue from continuing operations	2,348.16	2,378.09	2,584.03	10,356.75
2. Profit from continuing operations before share of (loss)/ profit of joint ventures and tax	110.65	216.33	344.99	1,251.91
3. Profit from continuing operations before tax	109.94	216.88	342.30	1,248.06
4. Profit from continuing operations after tax	74.15	197.56	230.73	1,028.41
5. Profit/(loss) from discontinued operations before share of profit of joint ventures and tax	-	6,136.08	(8.00)	6,128.08
6. Profit/(loss) from discontinued operations after tax	-	6,236.72	(4.40)	6,199.74
7. Profit for the period (4 + 6)	74.15	6,434.28	226.33	7,228.15
8. Total comprehensive income for the period	98.28	5,967.95	446.19	6,821.85
9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	254.82	254.82	254.82	254.82
10. Other equity and Non-controlling interests				13,406.61
11. Earnings per share				
- Basic and Diluted (for continuing operations)	0.52*	7.25*	6.19*	31.66
- Basic and Diluted (for discontinued operations)	-	244.81*	(0.17)*	243.36
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations)	0.52*	252.06*	6.02*	275.02
* Not annualised				
Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter ended 30 June, 2020				
(₹ in crore)				
Particulars	Quarter ended 30 June, 2020	Quarter ended 31 March, 2020	Quarter ended 30 June, 2019	Year ended 31 March, 2020
1. Revenue from continuing operations	627.98	734.05	718.53	2,920.29
2. Profit from continuing operations before tax	142.30	142.38	291.79	834.32
3. Profit from continuing operations after tax	108.77	117.85	205.56	671.82
4. Profit/(loss) from discontinued operations before tax	-	6,136.08	(8.00)	6,128.08
5. Profit/(loss) from discontinued operations after tax	-	6,236.72	(35.51)	6,168.40
6. Profit for the period (4 + 6)	108.77	6,354.57	170.05	6,840.22
7. Total comprehensive income for the period	152.60	5,811.98	402.09	6,297.78
8. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	254.82	254.82	254.82	254.82
9. Other equity				11,722.50
10. Earnings per share				
- Basic and Diluted (for continuing operations)	4.27*	4.63*	8.07*	26.37
- Basic and Diluted (for discontinued operations)	-	244.81*	(1.39)*	242.13
- Basic and Diluted (for continuing and discontinued operations)	4.27*	249.44*	6.68*	268.50
* Not annualised				
<b>Notes:</b>				
1. The above is an extract of the detailed format of the Consolidated and Standalone financial results for the quarter ended 30 June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone financial results for the quarter ended 30 June, 2020 is available on the Stock Exchange websites ( <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> ) and the Company's website ( <a href="http://www.tatachemicals.com">www.tatachemicals.com</a> ).				
2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 31 July, 2020.				
For and on behalf of the Board of <b>TATA CHEMICALS LIMITED</b>  R. Mukundan Managing Director & CEO				
Place : Mumbai Date : 31 July, 2020				
TATA CHEMICALS LIMITED				
Regd. Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Website: <a href="http://www.tatachemicals.com">www.tatachemicals.com</a> CIN: L24239MH1939PLC002893 Email: <a href="mailto:investors@tatachemicals.com">investors@tatachemicals.com</a>				